



CHALLAN  
MTR Form Number-6



GRN	MH004691231202324E	BARCODE			Date	04/07/2023-16:29:39	Form ID	25.1
Department	Inspector General Of Registration				Payer Details			
Type of Payment	Stamp Duty Registration Fee		TAX ID / TAN (If Any)					
Office Name	NSK1_HQR SUB REGISTRAR NASHIK 1		PAN No.(If Applicable)	AEWPT1032P				
Location	NASHIK		Full Name	MR SANDEEP PARASHRAM THAKARE AND OTHERS				
Year	2023-2024 One Time		Flat/Block No.	MAUJE ANANDVALLI SURVEY NO 41/1/1 TO				
Account Head Details	Amount In Rs.	Premises/Building	6/PLOT/2 AREA 217.81 SQ MTRS					
0030046401 Stamp Duty	480000.00	Road/Street	CTS NO 2662 AREA 202.00 SQ MTRS					
0030063301 Registration Fee	30000.00	Area/Locality	ANANDVALLI NASHIK					
		Town/City/District						
		PIN	4 2 2 0 1 3					
		Remarks (If Any)	PAN2=AABPC7910R~SecondPartyName=MR TAPANKUMAR HARIPRASANNA CHOUDHURI AND OTHERS~CA=8000000~Marketval=3593900					
Total	5,10,000.00	Amount In Words	Five Lakh Ten Thousand Rupees Only					
Payment Details	BANK OF BARODA		FOR USE IN RECEIVING BANK					
Cheque/DD Details	Bank CIN	Ref. No.	02003942023070401227		1342823889			
Cheque/DD No.	Bank Date	RBI Date	04/07/2023-16:30:47		Not Verified with RBI			
Name of Bank	Bank-Branch		BANK OF BARODA					
Name of Branch	Scroll No. , Date		Not Verified with Scroll					

नसम-७  
वस क्र. १०४३ / २०२३  
१-४३



Department ID :  
NOTE:- This challan is valid for document to be registered in Sub Registrar office only. Not valid for unregistered document. Mobile No. : 9011526600  
सदर चलन केवल दुर्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करावयाच्या दस्तासाठी लागू आहे. नोंदणी न करावयाच्या दस्तासाठी सदर चलन लागू नाही.

*Thakare* *Choudhuri* *...*

दस्त क्र. (०६९३२०२३)  
३ — ५३



गांवाचे नाव	: आनंदवल्ली
रेडी रेकनर विभाग क्रमांक	: ५.५
रेडी रेकनर नुसार प्लॉटचा दर रुपये	: १६,५००/-
प्लॉटचे ७/१२ नुसार क्षेत्र	: २१७.८१ चौ.मी.
प्लॉटचे नगर भूमापन उतारानुसार क्षेत्र	: २०२.०० चौ.मी.
प्लॉटचे रेडी रेकनर मुल्यांकन रुपये	: ३५,९३,९००/-
मोबदला रक्कम रुपये	: ८०,००,०००/-
मुद्रांक शुल्क + एलबीटी (६%) रुपये	: ४,८०,०००/-
नोंदणी फि रुपये	: ३०,०००/-

## फरोक्त खरेदीखत

[प्लॉट मिळकतीचे]

प्रस्तुतचे फरोक्त खरेदीखत आज निष्पादन दिनांक ०५ माहे जुलै सन २०२३ रोज बुधवार ते दिवशी नाशिक मुक्कामी..

०१) श्री. संदीप परशराम ठाकरे  
[Mr. Sandeep Parashram Thakare]  
वय - ४६ धंदा - डॉक्टर  
पॅन नंबर - AEWPT 1032 P  
आधार नंबर - 2202 4178 6632  
मोबाईल नंबर - 9011526600  
ईमेल आयडी - sandy.ovi@gmail.com

०२) सौ. शितल संदीप ठाकरे  
[Mrs. Shital Sandeep Thakare]  
वय - ४० धंदा - डॉक्टर  
पॅन नंबर - AHPPT 9771 M  
आधार नंबर - 2791 8375 3328  
मोबाईल नंबर - 9011526500  
ईमेल आयडी - shitalthakare.st@gmail.com

लिहून घेणार

दोघांचा पत्ता :

- ०१) फ्लॉट नंबर ०३, दुसरा मजला, श्री गणेश नक्षत्र  
अपाटमेंट, नक्षत्र लॉन्स जवळ, पाईपलाईन रोड,  
आनंदवल्ली, गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३ }  
०२) परशुराम बंगला, पाठक ग्राऊंड मित्र नगर रोड,  
सटाणा, ता. बागलाण, जि. नाशिक ४२३३०१ }

यांसी

दस्ता क्र. (७७७/२०२३)

७



०१) श्री. तपनकुमार हरिप्रसन्ना चौधुरी  
 [Mr. Tapankumar Hariprasanna Choudhuri]  
 वय - ८८ धंदा - सेवानिवृत्त  
 पॅन नंबर - AABPC 7911 R  
 आधार नंबर - 3201 0116 2857  
 मोबाईल नंबर - 2226484100  
 ईमेल आयडी - monishaguha@gmail.com  
 राहणार : ग्रिन फिल्ड को-ऑप हौसिंग सोसायटी, १०२  
 ए विंग, ९ वा मजला, ४०, स्वामी विवेकानंद रोड,  
 सेंट तेरेसाज् गर्ल्स कॉन्वेंट स्कूल, सांताक्रुझ (वेस्ट)  
 मुंबई ४०००५४ फोन नंबर २२२६४८४१००

लिहून देणार

०२) सौ. मोनिषा आसिम गुहा  
 [Mrs. Monisha Ashim Guha]  
 वय - ५७ धंदा - व्यापार  
 पॅन नंबर - ABVPG 4012 A  
 आधार नंबर - 6394 4492 0287  
 मोबाईल नंबर - 9422246926  
 ईमेल आयडी - monishaguha@gmail.com  
 राहणार : सिरीन व्हिला, प्लॉट २७, सेक्टर सी, नवश्या  
 गणपती नगर, गंगापुर रोड, आनंदवल्ली,  
 नाशिक ४२२०१३  
 लिहून देणार क्रमांक ०२ स्वतःकरीता व  
 लिहून देणार क्रमांक ०१ चे जनरल मुखत्यार म्हणुन

कायमचे फरोक्त खरेदीखत लिहून देतात ऐसा जे की,

०१) मिळकतीचे वर्णन : तुकडी जिल्हा नाशिक पोट तुकडी तालुका नाशिक पैकी  
 नाशिक महानगरपालिका हद्दीतील मौजे आनंदवल्ली गावाचे शिवारातील  
 भूमापन क्रमांक व उपविभाग ४१/१/१ ते ६/प्लॉट/२ यांसी युएलपिन  
 14477837962 यांसी क्षेत्र २.१७८१ आर म्हणजेच २१७.८१ चौरस मिटर  
 यांसी निवासी बिनशेती आकार रुपये ६२.३४ पैसे हि निवासी बिनशेती प्लॉट  
 मिळकत यांसी नगर भूमापन क्रमांक २६६२ यांसी युएलपिन 62798766974  
 नगर भूमापन नुसार क्षेत्र २०२.०० चौरस मिटर यांसी चतुःसिमा येणेप्रमाणे:

सर्व्हे नंबर नुसार चतुःसिमा:

पुर्वेस : प्लॉट क्रमांक ०३  
 पश्चिमेस : प्लॉट क्रमांक ०१  
 दक्षिणेस : चारी  
 उत्तरेस : ७.५ मी. कॉलनी रोड



नस्यन-७ <sup>३</sup>
दस्ता क्र. (१०६३/२०२३)
५ — ५३



नगर भूमापन नुसार चतुःसिमा:

पुर्वेस : लागु रस्ता  
 पश्चिमेस : लागु नगर भुमापन क्र. २६६१  
 दक्षिणेस : लागु रस्ता  
 उत्तरेस : लागु रस्ता

येणेप्रमाणे चतुःसिमांकीत प्लॉट मिळकत त्यातील जल, तरु, काष्ट, पाषाण, निधी, निक्षेप व तदंगभुत वस्तुंसह, वागवहिवाटीचे हक्कांसह मिळकत दरोबस्त. यापुढे वर नमुद प्लॉट मिळकतीचा उल्लेख संक्षिप्ततेसाठी "सदर प्लॉट मिळकत" असा केलेला आहे.

०२) सदर प्लॉट मिळकत हि लिहुन देणार यांचे खरेदी मालकी हक्काची व कबजा वहिवाटीची मिळकत आहे. सर्व्हे नंबर ४१/१ ची मिळकत हि श्री. प्रकाश शंकर गांगुर्डे व इतर यांना वाटपाने प्राप्त झालेली मिळकत होती. सदर मिळकत त्यांच्या मालकी हक्कांत व कबजा वहिवाटीत होती. त्यानंतर सदर मिळकती संदर्भात श्री. प्रकाश शंकर गांगुर्डे व इतर यांनी शिल्पा इस्टेटस् भागीदारी फर्म तर्फे भागीदार श्री जयेश वल्लभदास ठक्कर व शाम छगन निकुंभ यांच्या लाभात विकसन करारनामा लिहुन दिलेला आहे. सदरचा विकसन करारनामा दस्त दिनांक ३०/१२/२००० रोजी दुय्यम निबंधक, नाशिक-२ यांचे कार्यालयात दस्त अनुक्रमांक १२६७४/२००० नुसार नोंदविण्यात आलेला आहे. सदर विकसन करारनामा दस्ताच्या अनुषंगाने जनरल मुखत्यार पत्र देखील दिनांक ३०/१२/२००० रोजी दुय्यम निबंधक, नाशिक- २ यांचे कार्यालयात दस्त अनुक्रमांक १२६७३/२००० नुसार नोंदविण्यात आलेले आहे. त्यानंतर शिल्पा इस्टेटस भागीदारी फर्म तर्फे भागीदार श्री जयेश वल्लभदास ठक्कर व इतर यांनी सदर मिळकती विकसित करुन व त्याकामी आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करु त्यावर बिनशेती प्लॉट तयार केलेले आहेत.

त्यापैकी सदर प्लॉट मिळकत लिहुन देणार यांनी श्री. प्रकाश शंकर गांगुर्डे व इतर यांचे जनरल मुखत्यार श्री. जयेश वल्लभदास ठक्कर व श्री. शाम छगन निकुंभ यांचे पासुन शिल्पा इस्टेटस् भागीदारी फर्मचे भागीदार श्री. जयेश वल्लभदास ठक्कर व श्री. शाम छगन निकुंभ तसेच श्री. अरुण भागवत पाटील, श्री. भुपेंद्र शांतीलाल शाह व श्री. गोविंद दगडु देव यांचे संमतीने फरोक्त खरेदीखतान्वये खरेदी केलेली आहे. सदरचे फरोक्त खरेदीखत दिनांक २६/०३/२००४ रोजी सह दुय्यम निबंधक वर्ग-२, नाशिक- ३ यांचे कार्यालयात दस्त क्रमांक १७५२/२००४ नुसार नोंदविलेले आहे. सदर खरेदीखतानुसार लिहुन देणार यांचे नाव मिळकतीचे अधिकार अभिलेख सदरी फेरफार नोंद क्रमांक ४५११ नुसार दाखल झालेले आहे. येणेप्रमाणे सदर प्लॉट मिळकत लिहुन देणार यांचे खरेदी मालकी हक्काची, कबजा वहिवाटीची व उपभोगाची मिळकत आहे. लिहुन देणार क्रमांक ०१ हे लिहुन देणार क्रमांक

नसम-७  
दस्त क्र. ( ७/१२/२०२३ )  
२०- ३३



मिळकतीचे क्षेत्र २०२.०० चौरस मिटर आहे परंतु प्रत्यक्षात ७/१२ प्रमाणे सदर प्लॉट मिळकतीचे क्षेत्र हे २१७.८१ चौरस मिटर आहे. त्यामुळे प्रस्तुतचे खरेदीखत हे ७/१२ नुसार क्षेत्रप्रमाणे करण्यात आहे. सदर क्षेत्राबाबत तफावत दुरुस्ती करणेकामी लिहुन देणार आवश्यक ती कार्यवाही करुन क्षेत्र दुरुस्त करुन देतील.

- ११) सदर प्लॉट मिळकतीचे आजपावेतोचे मनपाचे कर, व्हॅकंट टॅक्स, बिनशेती कर वगैरे सर्व लिहुन देणार यांनी भरलेले आहेत. यापुढे ते सर्व लिहुन घेणार यांनी भरावयाचे आहेत. मागील काही थकबाकी निघाल्यास ती लिहुन देणार यांनी भरावयाची आहे.
- १२) सदर प्लॉट मिळकतीच्या खरेदीखतानंतर मिळकतीच्या मालकी हक्कासदरी / अधिकार अभिलेख सदरी जसे ७/१२, मालमत्ता पत्रक, महानगरपालिकेचे अभिलेख वगैरे सदरी लिहुन घेणार यांचे नाव दाखल करणेकामी आवश्यक लागतील तेथे अर्ज, सहया, संमत्या, प्रतिज्ञापत्र वा त्या अनुषंगाने इतर आवश्यक ते दस्तऐवज लिहुन देणार हे विनामोबदला देतील.
- १३) सदर प्लॉट मिळकत बाजार मुल्य तक्ता २०२३-२४ नुसार आनंदवल्ली - ५.५ विभागात समाविष्ट आहे. सदर विभागात खुली जमीनीचा दर रुपये १६,५००/- प्रती चौरस मिटर इतका आहे. सदर प्लॉट मिळकतीचे ७/१२ नुसार क्षेत्र २१७.८१ चौरस मिटर आहे व नगर भूमापन नुसार सदर क्षेत्र २०२.०० चौ.मी आहे. त्यामुळे ७/१२ चे क्षेत्रानुसार सदर प्लॉट मिळकतीचे रेडी रेकनर मुल्यांकन रक्कम रुपये ३५,९३,९००/- (१६,५००/- X २१७.८१ = ३५,९३,९००/-) इतके आहे. परंतु उभयतामध्ये सदर प्लॉट मिळकतीचा मोबदला रक्कम रुपये ८०,००,०००/- इतका ठरलेला आहे. त्यानुसार मोबदला रकमेवर ६% रक्कम रुपये ४,८०,०००/- चे मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क रुपये ३०,०००/- भरुन प्रस्तुतचे खरेदीखत केलेले आहे.
- १४) प्रस्तुत फरोक्त खरेदीखताचा दस्ताचा संपुर्ण खर्च जसे मुद्रांक शुल्क, नोंदणी फि वगैरे लिहुन घेणार यांनी सामाईकपणे केलेला आहे.
- १५) सदर प्लॉट मिळकतीत लिहुन घेणार यांचा खालील तपशिलाप्रमाणे अविभक्त मालकी हक्क व हिस्सा राहिल.

लिहुन घेणार	दिलेला मोबदला	हिस्सा	दस्त खर्च
०१) श्री. संदीप परशराम ठाकरे	४०,००,०००/-	१/२	१/२
०२) सौ. शितल संदीप ठाकरे	४०,००,०००/-	१/२	१/२

नसन-७<sup>९</sup>  
दस्त क्र. (७०५२०२३)  
११-५३



१६) प्रस्तुत खरेदीखतानंतर सदर प्लॉट मिळकतीचे लिहुन घेणार हे मालक झालेले आहेत. सदर प्लॉट मिळकतीचा यापुढे त्यांनी मनमानेच त्या पध्दतीने मालकी हक्काने वापर करावा. सदर प्लॉट मिळकतीबाबत लिहुन देणार यांना प्राप्त असलेले सर्व हक्क व अधिकार प्रस्तुत खरेदीखतान्वये कायमस्वरूपी संपुष्टात आलेले आहेत व ते सर्व लिहुन घेणार यांचे लाभात कायमस्वरूपी तब्दील झालेले आहेत. यापुढे सदर प्लॉट मिळकतीशी लिहुन देणार यांचा वा त्यांचे वाली वारस यांचा कोणताही हितसंबंध, हक्क व अधिकार राहिलेला नाही.

१७) सदर प्लॉट मिळकतीबाबतचे सर्व भोगवट्याचे मुळ दस्तऐवज जसे यापूर्वी झालेले खरेदीखत, सनद, नगर भुमापन मालमत्ता पत्रक, ७/१२ उतारे वगैरे लिहुन घेणार यांना लिहुन देणार यांनी दिलेले आहेत.

येणेप्रमाणे प्रस्तुतचे खरेदीखत लिहुन देणार हे लिहुन घेणार यांचे लाभात राजीखुशीने, स्वसंतोषाने लिहुन व नोंदवुन देत आहेत. हे फरोक्त खरेदीखत



०१) श्री. संदीप परशराम ठाकरे



*[Signature]*



०२) सौ. शितल संदीप ठाकरे  
लिहुन घेणार



*[Signature]*



सौ. मोनिषा आसिम गुहा  
स्वतःसाठी व लिहुन देणार क्रमांक ०१  
श्री. तपनकुमार हरिप्रसन्ना चौधुरी  
यांचे तर्फे जनरल मुखत्यार म्हणुन  
लिहुन देणार



*[Signature]*

साक्षीदार:

०१) नाव *[Signature]* सही *[Signature]*

०२) नाव *[Signature]* सही *[Signature]*  
MOb: 7038132937 *[Signature]*



19) दिनांक 20/03/2008 री (खरेदी) तपनकुमार हरीप्रसाका  
 चौधरी स्तर घांती 1 प्रकारा राफर गांगुळे स्तर पु थोमे  
 अ.मु. नथेरा बल्लुमदास ठफुर, राम लुगन निकुम,  
 नाम्मली हेणार 1 अरुण भागवान पाटीप 2 भुपेंद्र  
 घांतीदास शहा 3 गोविंद हड्डे देव यंत्रि पाखर  
 बवालकि प्रमाणे खरेदी केली आहे.

मंडळ अधिकारी  
 भाग मखमलाबाद,  
 ता. जि. नासिक.  
 ख. नं. 89/9/9+2+3  
 +8+8+8  
 2, 9  
 21/11/2008  
 27/11

**नसम-७**  
 दस्त क्र. ( 1007/2023 )  
 2-3



**फेरफारांची नोंदवही (फेरफार पत्रक)**

म. गा. ८ म.  
 R. V. 8m.

[महाराष्ट्र जमीन महसूल अधिकारी अभिलेख आणि नोंदवही (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ यातील नियम १०]

गाव : **आनंदवली** तालुका : **नाशिक** जिल्हा : **नाशिक**

नोंदीचा अनुक्रमांक व दिनांक	संपादन केलेल्या अधिकाराचे स्वरूप				परिणाम झालेले भूमापन व उपविभाग क्रमांक	चर्चणी अधिकाऱ्याची आधाक्षरी किंवा शेर
	ख. नं.	वेग	किंमत	गाव		
8599 खड	89/9/9+2+3	9	200-22	380000/- 22/3/08	रविंद्र मन्जु सराफ	
1	1	2	290-09	325000/- 22/3/08	तपनकुमार हरीप्रसाका चौधरी मोबिया आशिष शुभा	
					यरील प्रमाणे खरेदी केले असून मोठे प्रमाणे खरेदीदारा अ.मु. यरुत फेरी आहे.	

तलाठी  
 आनंदवली ता. नासिक

मंडळ अधिकारी  
 भाग मखमलाबाद

## घोषणापत्र

मी, सौ. मोनिषा आसिम गुहा, वय - ५७, धंदा - व्यापार, राहणार - सिरीन व्हीला, प्लॉट २७, सेक्टर सी, नवश्या गणपतीनगर, गंगापुर रोड, आनंदवल्ली, नाशिक ४२०१३ याद्वारे घोषित करतो की, मी, नाशिक येथील सह-दुय्यम निबंधक, वर्ग-२, नाशिक यांचे कार्यालयात फरोक्त खरेदीखत दस्त नोंदणीसाठी सादर केलेला आहे. सदर दस्तातील लिहून देणार क्रमांक ०१ श्री. तपनकुमार हरिप्रसन्ना चौधुरी, वय - ८८, धंदा - सेवानिवृत्त, राहणार - ग्रिन फिल्ड को-ऑप हौसिंग सोसायटी, ९०२, ए विंग, ९ वा मजला, स्वामी विवेकानंद रोड, सेंट तेरेसाज् गर्ल्स कॉन्वेंट स्कुल, सांताक्रुझ (वेस्ट), मुंबई ४०००५४ हे माझे वडील असून त्यांनी माझे लाभात जनरल मुखत्यारपत्र लिहून दिलेले आहे. सदरचे जनरल मुखत्यारपत्र दिनांक २७/१२/२०२१ रोजी सह. दुय्यम निबंधक, वर्ग-२, नाशिक-१ यांचे कार्यालयात दस्त क्रमांक १०३५१/२०२१ नुसार नोंदविण्यात आलेले आहे. सदर जनरल मुखत्यारपत्राच्या आधारे मी प्रस्तुत दस्त नोंदणीस सादर केला आहे. सदर जनरल मुखत्यार पत्र रद्द केलेले नाही किंवा मुखत्यार पत्रातील लिहून देणार क्रमांक ०१ मयत झालेले नाहीत किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे मुखत्यार पत्र रद्दबातल ठरलेले नाही. सदरचे मुखत्यार पत्र पूर्णपणे वैध असून उपरोक्त कृती करण्यास मी पूर्णतः सक्षम आहे. सदरचे कथन चुकीचे आढळून आल्यास नोंदणी अधिनियम १९०८ चे कलम ८२ अन्वये शिक्षेस मी पात्र राहिल, याची आम्हांला जाणीव आहे.

ठिकाण : नाशिक

दिनांक : ०५/०७/२०२३



सौ. मोनिषा आसिम गुहा  
मुखत्यारपत्र धारक

## पावती


सौ. मोनिषा आसिम गुहा, वय - ५७, धंदा - व्यापार, राहणार - सिरीन व्हीला, प्लॉट २७, सेक्टर सी, नवश्या गणपतीनगर, गंगापुर रोड, आनंदवल्ली, नाशिक ४२०१३ पावती लिहून देते की, प्रस्तुतचे खरेदीखतानुसार सदर मिळकतीचा ठरलेला मोबदला रक्कम रुपये ८०,००,०००/- (अक्षरी रक्कम रुपये ऐंशी लाख मात्र) आम्हांस खरेदीखतात नमुद तपशिलाप्रमाणे प्राप्त झालेला आहे. हि पावती.

ठिकाण : नाशिक

दिनांक : ०५/०७/२०२३



सौ. मोनिषा आसिम गुहा  
पावती लिहून देणार






म. का. मु. - ५,००,०००-११-८३-एचएमए- (सीए) ११२  
 पा. आ. म. वि. क्र. १२१६३, वि. ७-१२-१४;  
 ल. आ. आदि सं. भू. अ. पुणे, एच. म. एच. भा. र. १०/१०  
 मो. भा. र. १६४५/म-१/८३, वि. ९-८-८३.]

**नसम-७**  
 दस्त क्र. १०४३/२०२३)  
 १७-४३



१) श्री तपनकुमार हरिप्रसन्ता चौकरी २) श्रीमती मोनिषा आशिष गुहा यास,  
 त्यांच्या राज्य मासनात, जमीन महसुलाची व्यवस्था व्हावी म्हणून आणि जमिनीच्या मालकीसंबंधी आणि ठरविलेल्या इतर हक्कांचे  
 जमिनीस देवत्याच्या आणि ते जतन करून देवत्याच्या वृद्धीने, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या तरतुदीनुसार मोजे  
 आनंदवल्ली च्या नगर भुमापद हद्दी मधील जमिनीचे सर्वेक्षण करण्याचा निर्देश दिला आहे आणि त्यासंबंधीत बायस्कन वी  
 चॅम्बो करण्याचा आदेश दिला आहे. त्यांच्या, उक्त अधिनियमाच्या कलम\* १२९/१३० अनुसार पुढील अर्थाची घट्ट देण्यात येत आहे:-  
 नवामासोक्त विवक्षित कायद क्रमांक आलेख क्रमांक ०८ मधील नोंद क्रमांक न. भू. क्रमांक २६६२ च्या  
 विभाग ता. नाशिक च्या आनंदवल्ली पारपुत मधील नोंद क्रमांक न. भू. क्रमांक २६६२ च्या  
 अर्थाची नोंद घ्यावी यापुढील अर्थाचे २०२.० चौस मीटर  
 आणि पुढील बांधासाठी व पुढील मोजमापे असलेला विविष्ट भूखंड (जमिनीचा प्लॉट) आपल्या भोगवट्यात आहे:-  
 (नवामासोळी रिकामी जागा)



त्यांच्या, नादारे, आपल्याला जमीन महसूल म्हणून, वरवर्षी रु.  
 उक्त भोगवटा आपणाकडे कायम देण्याचे निविष्ट फेले आहे.

आपल्या सत्ताप्रकारच्या हत्ती असा आहेत की, आपला भोगवटा हस्तांतरणीय तसेच वंशपरंपरागत असेल आणि तो, वेळोवेळी किंवा जे  
 कापदेमोर धारक असेल असा कोणत्याही व्यक्तीच्या अधिकाराच्या तंत्रात कोणताही प्रश्न किंवा आक्षेप न घेता राज्य शासनाकडून घेत  
 ठेवण्यात येईल. परंतु या अटीवर की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या किंवा त्या त्यावेळी अंमलात असणाऱ्या इतर  
 कोणत्याही विधीच्या तरतुदीनुसार बरीच जमीन महसूल दस्तर्फी दिला पाहिजे आणि पाहून सुरु होणारी  
 वर्षाची मुदत संपल्यानंतर आणि त्या नंतरच्या  
 माहवतरीच्या फेरतपासणी होऊ शकेल आणि उक्त आकारणीची रक्कम देण्याची वेळ आणि पध्ती मासबंधी वेळोवेळी अंमलात असणाऱ्या  
 कायद्याच्या तरतुदीचे पालन करणे आवश्यक असेल आणि कायदानुसार रण आवश्यक असलेली उक्त आकारणीची रक्कम देण्यात बायषण रु.  
 केवळ देण्यात येईल. उक्त भोगवटा आणि त्यासंबंधीचे सर्व अधिकार व हितसंबंध सरकारजमा केले जाण्यास पात ठरलेल.



**तयार करणार**

**तपासणी करणार**

र. म. मोरे  
 सनद लिपीक  
 नि. २७ भू. अ. न. म. क्र. २ नाशिक

विशेष उप अधीक्षक भूमि अधिष्ठा  
 (न. भू.) अ. २ नाशिक  
 या विस्थापिका

१) [Signature]  
 २) [Signature]

[Signature]  
 सिद्धा देवार



- याचले: १) श्री. प्रवराश शंकर गांगुर्डे व इतर ज.मु. जयेश ठार, गांधी रा. म. ६/४/२०१९ चा अर्ज,  
 २) म.सहाय्यक संचालक, (म.न.पा.), नगररचना विभाग, नाशिक पब्लिकवर्ल्डस पत्र क्रमांक १५५१/८/ सातपु. दिनांक १/८/२००१.  
 ३) अपर जिल्हाधिकारी, ना.ज.क.प./अ/४/४/३३८, दिनांक २५/६/२००१.  
 ४) तहसिलदार नाशिक/अधि/अभिनवि/४६१/२००२, दिनांक २५/६/२००२.

जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक  
 क्र.महा./कहा-३/नि.सो.प.प्र./४/२६०/२००२  
 नाशिक, दिनांक ११/७/२००२.

**आदेश :**

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ४४ प्रमाणे व त्याखालील नियमान्वये श्री.प्रकाश शंकर गांगुर्डे, ज.मु. जयेश ठार, नाशिक, राहणार नाशिक, तालुका नाशिक, जिल्हा नाशिक मधील धोजे आनंदप्रसदी, तालुका नाशिक, जिल्हा नाशिक, आनंदप्रसदी येथील स.न.४२/१/१ ते ६, प्लॉट क्र. — चे क्षेत्र १६५९८+०० चौ.मी. (अक्षरी क्षेत्र सव्यसिंह ठार पारचे अहव्यापणाय घोरस सीट) या क्षेत्रात निवासी या कारणासाठी अकृषिक प्रयोजनासाठी परवानगी खालील अटीवर देण्यात येत आहे.

**शर्ती :**

- (१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ व त्या खालील नियम व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमात (गुपारीत १९७९ चे) अधिन राहून परवानगी देण्यात येत आहे.
- (२) सदर परवानगी ही जमीन कमाळ मर्यादा अधिनियम १९७६ ला अधिन राहून देण्यात येत आहे.
- (३) मूखानादार यांनी आदेशातील प्लॉटचे व संच प्लॉटचे विभाजन म.जिल्हाधिकारी यांचे पूर्व संमतीविशेष करू नये.
- (३) परवानगार यांनी सदर जमीन व त्यावरील विल्डींग अथवा बांधकामाचा उपयोग ज्या कारणासाठी अकृषिक परवानगी दिली आहे त्याच कारणासाठी करावा. तसेच सदर जमिनीचा किंवा सदर जमिनीवरील कोही भागाचा अथवा त्यावरील विल्डींगचा अथवा बांधकामाचा उपयोग दुसऱ्या कारणासाठी करावयाचा शास्त्रानुसार त्याच म.जिल्हाधिकारी, नाशिक यांचा लेखी पूर्व संमती घ्यावी. याच कारणासाठी विल्डींगचा उपयोग हा संपूर्ण जमिनीचा उपयोग म्हणून मानण्यात येईल.
- (४) परवानगार यांनी हा आदेश दिलेला ताखेपामून एक वर्षाच्या आत जमिनीची गुपारणा, मंजूर लेआऊटप्रमाणे म्हणजे तसे, हेनेच करावी की, ज्यामुळे जिल्हाधिकारी व संबंधित नगरपालिका यांची सुमती राहिल. त्याचप्रमाणे सदर लेआऊटमधील प्लॉटची मोजणी व रेडमन सन्हे खात्याकडून करून घ्यावी व जोपर्यंत जमिनीची गुपारणा होत नाही तोपर्यंत त्यामधील प्लॉटची विल्हेवाट कोणत्याही तऱ्हेने लावू नये.
- (५) परवानगार यांनी सदर जमिनीतील प्लॉटची विल्हेवाट कोणत्याही तऱ्हेने लावली तर परवानगार यांची जबाबदारी राहिल की, सदर प्लॉटची किंवा विल्हेवाट ही आदेशातील शर्तीत अधिन राहून अथवा तान्दमधील शर्तीत अधिन राहून करावी.
- (६) सदर परवानगी ही देण्याच्या नकाशाप्रमाणे दाखविल्याप्रमाणे ओट्यावर बांधकामाप्रमाणे किंवा प्लॅनमध्ये दाखविल्याप्रमाणे बांधकामाचे विल्डींगप्रमाणे करण्यात देण्यात येत आहे. प्लॅनमध्ये दाखविल्याप्रमाणे मोकळी जागा देवावी.
- (६) ही परवानगी विल्डींगचे बांधकामाबाबत यांचेकडील एच.क्र. — मधील शर्तीत अधिन राहून देण्यात येत आहे.
- (७) परवानगार यांनी संबंधित महानगरपालिका/नगरपालिका/सहाय्यक संचालक/ग्रामपंचायत/नगररचना यांचेकडून योग्य तो बांधकामाची परवानगी पेतल्यावरच बांधकामास सुरुवात करावी. सदर अर्ज ही परवानगार यांचेच बांधकाम आहे.
- (८) परवानगार यांनी विल्डींग प्लॅन हे संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून मंजूर करून घ्यावेत. ज्या ठिकाणी सक्षम अधिकारी नाहीत अशावेळी परवानगार यांनी महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल अकृषिक आकारणी) नियम १९६९ अनुसूची ३ प्रमाणे प्लॅन तयार करून पेऊन तो म.जिल्हाधिकारी यांचेकडून मंजूर करून त्याप्रमाणे बांधकाम करावे.
- (९) परवानगार यांनी राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा मार्ग यांमधील (स्वर्णाची सिमा व इमारतीची रंग बांधकाम) या नियंत्रण रेषा यांमधील रस्त्यांपासून अंतर महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल अकृषिक आकारणी) नियम १९६९ अनुसूची २ प्रमाणे ठेवावी.
- (१०) परवानगार यांनी हा आदेश दिल्याचे ताखेपामून एक वर्षाचे आत अकृषिक प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करावा अन्यथा अकृषिक परवानगीची मुदत विल्हाधिकारी यांचेकडून वेळोवेळी बाढयूग घ्यावी, तो न घेतल्यास परवानगी रद्द समजण्यात येईल.
- (११) परवानगार यांनी अकृषिक प्रयोजनासाठी जमिनीचा उपयोग गुप्त त्याबाबत अथवा उपयोगात बदल केल्याबाबत एक महिन्याचे आत संबंधित तहसील / तहसिलदार / जिल्हाधिकारी नाशिक यांना कळवावे. अन्यथा परवानगार यांचे विल्हे महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरात बदल व अकृषिक आकारणी) नियम १९६६ (६) प्रमाणे कार्यवाही करणेत येईल.

**नसम-७**  
 दस्त क्र. ७६३/२०२३  
 ५ ५३



(१३) परवानादार यांनी जमिनीचा अकृषिक सात दर को.पी. रु. ०००३० पे. प्रमाणे ज्या अकृषिक काणासाठी परवानगी दिली आहे, त्या काणासाठी आणल्याचे सादरपत्र प्राप्त. अकृषिक दर हा दिनांक १६/७/२००५ पर्यंत अंमलात राहिल व दिनांक १६/७/२००५ पासून पुढातील अकृषिक दराने वेळोवेळी परवानगी देण्यात येत आहे.

(१३अ) परवानादार यांनी अकृषिक सान्धाने तीनपट रूपांतरित कर त्वरीत परवाना किंवा कोशल्यादी परिशिष्टीत जास्वीत जास्त हा आदेश मिळालेपासून दहा दिवसांचे आत भरता. ताचे प्रत्येक शुक्रवारी अकृषिक परवानगी रद्द समजण्यात येईल.

(१३ब) महाराष्ट्र आदेशांमधील नमूद केलेल्या अकृषिक सात व सनदेमधील अकृषिक सात ज्या ज्या वेळीत अकृषिक सात बदलून त्याप्रमाणे सात बदलणेवर राहिल.

(१३क) परवानादार यांनी मोजणी की जमिनीचा उपयोग अकृषिक काणासाठी उपयोगात आणलेपासून एक महिन्याचे आत परात्री.

(१३द) म.जिल्हा निरीक्षक, भूमि अधिलेख यांनी जमिनीची मोजणी केल्यानंतर मोजणीप्रमाणे जमिनीचे क्षेत्रात ५ अकृषिक सान्धानत बदल झाल्यास त्याप्रमाणे क्षेत्र व सात बदलता राहिल.

(१३े) परवानादार यांनी जमिनीचा अकृषिक काणासाठी उपयोग पुढे केल्यापासून तीन वर्षांचे आत सिट्टींग व इतर वापकांम पूर्ण करावे. सरदार मालकाची म.जिल्हाधिकारी यांना साक्षातीम आदेशाप्रमाणे पांचवेकडून दंड व नंतरचा त्याम भ्रमन घेऊन वाढवून देण्यात येईल.

(१३व) परवानादार यांनी सिट्टींग व इ. वापकांम पूर्ण केल्यानंतर त्यामध्ये वाढीव वापकांम किंवा वापकांमामध्ये बदल पूर्णवातानाी विवाध व सरदार वापकांमचे दर्जन व जिल्हाधिकारी / महास्यक संचालक नगररचना / महानगरपालिका / नगरपालिका यांचेकडून मंजूर करून घेतल्याशिवाय करे नये.

(१३ख) परवानादार यांचेकडून महास्यक जमिन महसूल (जमिनीच्या वापरत बदल व अकृषिक आकारणी) नियम १९६९ चे उद्गुचित ४ किंवा ५ मध्ये नमूद केलेल्या शर्ती व नमुन्यामध्ये सनद विनशती उपयोग केल्यापासून एक महिन्याचे आत बदल देण्याचे बांधकामक राहिल.

(१३ग) परवानादार यांचेकडून या आदेशात नमूद केलेल्या शर्तीचा अपवाद सनदेमध्ये नमूद केलेल्या शर्तीचा भाग केल्यास महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ व त्या खालील नियमांमध्ये म.जिल्हाधिकारी जो दंड व सात कर्मातील त्याप्रमाणे दंड व सात भ्रमन घेऊन त्यांना जमिनीचा अकृषिक काणासाठी उपयोग पुढे चालू ठेवता येईल.

(१३घ) शर्त क्र. १९अ काहीही शर्ती नमूद केल्या असल्या तरी पुरव जिल्हाधिकारी यांना या परवानगीचे विरुद्ध सिट्टींग व इतर वापकांम केली असल्यास किंवा ते वाढवून किंवा त्यामध्ये बदल केल्या असल्यास ते अकृषिक मुदतीत वाढवून देण्यास परवानगी देण्याचा कायदेशीर अधिकार राहिल. व सरदार मुदतीत परवानादार यांनी परवान केल्यास म.जिल्हाधिकारी महाराष्ट्र वापकांम काढून घेतलीत व ते वापकांम काढून घेतल्याचा खर्च परवानादार यांचेकडून जमिन महसूलाची सक्ती स्थगन वगुल करतील.

(२०) सरदार परवानगी ही इतर कायद्यातील तरतुदीस अधीन राहून व सरदार प्रकाली त्या कायद्याच्या लागू असलेल्या तरतुदीस अधीन राहून म्हणजे मुंबई कुळकायदा आणि शेतजमिन अधिनियम १९६६ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व नगरपालिका अधिनियम १९६६ चे तरतुदीस अधीन राहून देण्यात येत आहे.

स्वच्छ प्रतीचर म. जिल्हाधिकारी  
यांची स्वाक्षरी असे,



कौशिकराव  
जिल्हाधिकारी, नाशिक कलेक्टर

प्रति,  
श्री. प्रकाश शंकर गांगुर्डे व इतर  
कारणाने ज.गु. जयेश ठण्णर, ४३०, लतन भुवन, एम.जी.रोड, नाशिक.

प्रतिक्रिपेने: म.विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिकरोड यांजकडेस माहितीसाठी सवि. ३ तार.

प्रत: मुळ कागदपत्र पान क्र. १ ते १२१ सह म.व.सिलदार नाशिक यांचेकडेस माहितीसाठी व कार्यवाहीसाठी अग्रेषीत.  
२) त्यांना दिवनीत काढण्यात येते की, परवानादार यांनी अकृषिक प्रयोजनाकरिता जमिनीचा वापर केल्याबाबत लक्षा ठेवावे. परवानादार यांना अकृषिक प्रयोजनाकरिता जमिनीचा वापर पुढे केल्याबाबत कळविण्यास सातव्या फॉर्म नं. ०२, गा.न.नं. ०२, अकृषिक प्रयोजन नोंद वहीमध्ये विनोदी सान्धानाबत योग्य ती नोंद घ्यावी. परवानादार यांनी अकृषिक प्रयोजनाकरिता वापरलेल्या सादरपत्रात वगुल करणेचे दृष्टीने काळजी घ्यावी व योग्य त्या नमुन्यामध्ये सनद करून घ्यावी. परवानादार यांनी मोजणी की भाव्यास म.जिल्हा निरीक्षक, भूमि अधिलेख, नाशिक यांना त्याप्रमाणे कळवावे व संबंधित जमिनीचा दर्जन व ७/१२ चे उताळे सोसात पाठवावेत.

टीप: परवानादार यांनी रूपांतरित कर एफ.म. रु. ३९,९००/- सक्ती ठरविण्यात आणून १६/६/२००२ रोजी भली असून मोजणी की रु. ५०,०००/- दिनांक १६/७/२००२ रोजी चलनाने भरून तरी चल्ते हजर केली आहेत.

- १) म.जिल्हा निरीक्षक, भूमि अधिलेख, नाशिक यांचेकडे माहितीसाठी अग्रेषीत.
- २) म.महास्यक संचालक, नगररचना, नाशिक यांचेकडे माहितीसाठी अग्रेषीत.
- ३) म.आयुक्त महानगरपालिका, नाशिक.
- ४) म.तलाठी, आनंदवह्नी.
- ५) न.नगर भूसापत्र अधिकारी, नाशिक.
- ६) म.उपायवेधनीय अधिकारी, नाशिक; उपविभाग नाशिक.

जिल्हाधिकारी, नाशिक

नसन-७  
दस्त क्र. (१०४४३/२०२३)  
१९ - ५३





ACCEPTED

Approved for layout in accordance with the provisions of the Land Use and Building Control Act, 1974 and the provisions of the Land Use and Building Control Regulations, 1974.

TRUE COPY  
of the original map and plan of the land proposed to be laid out for development as shown in the plan attached herewith.

DEMARCATION CERTIFICATE  
This is to certify that the demarcation of the plots and boundaries shown in the plan attached herewith is in accordance with the provisions of the Land Use and Building Control Act, 1974 and the provisions of the Land Use and Building Control Regulations, 1974.

AREA STATEMENT

- TOTAL AREA OF THE LAND PROPOSED TO BE LAID OUT FOR DEVELOPMENT 10,691.66
- AREA UNDER LOT 1 172.00
- AREA UNDER LOT 2 172.00
- AREA UNDER LOT 3 172.00
- AREA UNDER LOT 4 172.00
- AREA UNDER LOT 5 172.00
- AREA UNDER LOT 6 172.00
- AREA UNDER LOT 7 172.00
- AREA UNDER LOT 8 172.00
- AREA UNDER LOT 9 172.00
- AREA UNDER LOT 10 172.00
- AREA UNDER LOT 11 172.00
- AREA UNDER LOT 12 172.00
- AREA UNDER LOT 13 172.00
- AREA UNDER LOT 14 172.00
- AREA UNDER LOT 15 172.00
- AREA UNDER LOT 16 172.00
- AREA UNDER LOT 17 172.00
- AREA UNDER LOT 18 172.00
- AREA UNDER LOT 19 172.00
- AREA UNDER LOT 20 172.00
- AREA UNDER LOT 21 172.00
- AREA UNDER LOT 22 172.00
- AREA UNDER LOT 23 172.00
- AREA UNDER LOT 24 172.00
- AREA UNDER LOT 25 172.00
- AREA UNDER LOT 26 172.00
- AREA UNDER LOT 27 172.00
- AREA UNDER LOT 28 172.00
- AREA UNDER LOT 29 172.00
- AREA UNDER LOT 30 172.00
- AREA UNDER LOT 31 172.00
- AREA UNDER LOT 32 172.00
- AREA UNDER LOT 33 172.00
- AREA UNDER LOT 34 172.00
- AREA UNDER LOT 35 172.00

EXISTING NO.	AREA IN SQM	PROT NOS	AREA IN SQM	PROT NOS	AREA IN SQM
1	172.00	16	172.00	24	172.00
2	172.00	17	172.00	25	172.00
3	172.00	18	172.00	26	172.00
4	172.00	19	172.00	27	172.00
5	172.00	20	172.00	28	172.00
6	172.00	21	172.00	29	172.00
7	172.00	22	172.00	30	172.00
8	172.00	23	172.00	31	172.00
9	172.00	24	172.00	32	172.00
10	172.00	25	172.00	33	172.00
11	172.00	26	172.00	34	172.00
12	172.00	27	172.00	35	172.00
13	172.00	28	172.00		
14	172.00	29	172.00		
15	172.00	30	172.00		
16	172.00	31	172.00		
17	172.00	32	172.00		
18	172.00	33	172.00		
19	172.00	34	172.00		
20	172.00	35	172.00		
TOTAL PLOTTED AREA			10,691.66		

REGISTRATION  
3 \* 2 \* 1974



नसम-७  
दस्ता क्र. (NCC/2023)  
28-43



- 1) [Signature]
- 2) [Signature]
- 3) [Signature]

दस्ता क्र. (NCC/2008) 98/196



# नाशिक महानगरपालिका, नाशिक

नाशिक महानगरपालिका कार्यालय,

जा. नं. / नगररचना विभाग / अंतीम / कोणतेही

दिनांक ०४/०२/२००४

प्रति, श्री. प्रकाश शंकर गोखले व इतर. तर्फे जा. मु. श्री. अशोक बी. पाटील  
द्वारा. श्री. जी. व्ही. कटारे, आर्कि. नाशिक.  
विषय:- आनंदवली शिवारातील स. नं. / मण्ड. नं. ४९/९/९ ते ६ मोजणी

नकाशाप्रमाणे त ७।१२ उताऱ्याप्रमाणेचे जागेतील

प्लॉट नं ९ ते ४५ चा लेआऊट नकाशा अंतीम मंजूरी करणेबाबत

संदर्भ:- तुमचा दिनांक १२/०९ / २००४ चा अर्ज व नकाशा.

महाशय,

वरील संदर्भान्वये कळविण्यात येते की, आनंदवली शिवारातील स. नं. ४९/९/९ ते ६ मोजणी नकाशा प्रमाणे व ७।१२ च्या उताऱ्याप्रमाणे जागेतील नियोजित लेआऊटचा नकाशा तांत्रिक दृष्ट्या असल्याने त्यास इकडील जा. क्र. एल. एन. डी. / डब्ल्यू एस. / टीपीडी/मातपूर/३५ - / - / दिनांक १४/१०/२००२ अन्वये टेंटटिव्हली मंजूरी शर्त नंबर ९ ते १८ अनुसार मंजूरी देणत आली होती. त्यानंतर तुम्ही सदर शर्तीनुसार सदर नियोजित लेआऊट प्रमाणे प्रत्यक्ष जागेवर मोजणी करून, प्लॉट रस्ते व खुली जागा यांचे हद्दीचे कायमचे दगड रोवून सदर कॉलनी मध्ये कॉलनी रस्ते तयार करून दिले आहे त्याच प्रमाणे पाईप लाईन करीता रक्कम रुपये २,४३,८४०/- पावती क्र. / युक्त क्र. ८३/०२४७ दिनांक २२/०९ /२००४ अन्वये या कार्यालयात भरलेली आहे.

सर्व तुम्ही सदर नियोजित टेंटटिव्हली मंजूर लेआऊटचे शर्तीनुसार योग्य ती पूर्तता केलेली असल्याने सदर जागेतील लेआऊटच्या नकाशास अंतिम मंजूरी (फायनल लेआऊट) खालील शर्तीवर देण्यात येत आहे.

- शर्ती -

- १) सदर कॉलनीतले प्लॉट, रस्ते व खुली जागा यांचे हद्दीचे दगड हालवून नये व मंजूर लेआऊट प्रमाणे कोणतेही प्लॉटचे क्षेत्र जागेवर प्रत्यक्ष मोजले असता कमी अधिक भरता कामा नये.
- २) मंजूर लेआऊट मधील कोणत्याही प्लॉटचा जायोग फक्त राहणेसाठी करावा. अन्य कोणताही वापर या कार्यालयाची परवानगी घेतले शिवाय करू नये.
- ३) मंजूर लेआऊट मधील कोणतेही प्लॉटचे यापुढे उपविभाजन करणे किंवा एकत्रीकरण करणे झाल्यास इकडील पुर्व परवागगीणिव्युक्त करू नये.
- ४) मंजूर लेआऊटमधील प्लॉटमध्ये बांधकाम करणेपूर्वी या कार्यालयाची पुर्व परवानगी (बांधकाम परवानगी) घेतल्याशिवाय कोणतेही बांधकाम करू नये.
- ५) सदर कॉलनी मध्ये तुम्ही पाण्याची लाईनसाठी रक्कम भरलेली असली तरी म. न. पा. ची सदर भागातील पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याखेरीज पुणे कॉलनीत पाणी पुरवठा केला जाणार नाही.
- ६) मंजूर लेआऊट मधील रस्ते व खुल्या जागा नाशिक महानगरपालिकेच्या ताब्यात दिनांक २२/१०/२००३ ह्या खुल्या जागेचे क्षेत्र - १५०४.०० चौ. मीटर करारान्वये भरलेले आहे.
- ७) सदर लेआऊटमध्ये आपण पयदीपांची व्यवस्था, विद्युत विभाग-पक्षक - / - / - / - / - / दिनांक - अन्वये केलेली असून सुपरस्त्रिज्वन चार्जस रक्कम रुपये ४,२७,६७०/- पावती क्र. ८३ बुक क्रमांक ०२४७ दिनांक २२/९ /२००४ अन्वये भरलेली आहे.

नामन - ७  
दस्ता क्र. (७७६/२०२३)  
२२ - ५३

